

August 30, 2021

To,

To,

Listing Department

Listing Department

BSE Limited

National Stock Exchange of India Limited

P.J Towers, Dalal Street,

Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block,

Fort, Mumbai – 400 001

Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 050

Scrip Code: **532375**

Symbol: **TIPSINDLTD**

<u>Sub: Newspaper Advertisement - Notice to shareholders for Annual General Meeting and E-Voting</u>

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the advertisement published in Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) on August 30, 2021 containing Notice to shareholders for Annual General Meeting and E-Voting.

Kindly take the same on your record.

Thanking you,

For Tips Industries Limited

Bijal R. Patel

Company Secretary

Encl: a/a

TIPS INDUSTRIES LTD.

Tel.: 6643 1188 Email: response@tips.in Website: www.tips.in

CIN: L92120MH1996PLC099359

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following Share Certificates for 50 Equity Shares of Rs.10 (Rupees ten only) each with Folio No. 014444190 of Reliance Industries Limited, having its registered office at Maker Chambers IV, 3rd Floor, 222 Nariman Point, Mumba Maharashtra- 400021 registered in the name of Virja Nand Gupta and Sharda Gupta have been lost. <mark>Virjanand Ramprasad Gupta</mark> and <mark>Sharda Virjanand Gupta</mark> has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect o the said shares certificate should lodge such claim with the company within in 15 days o the publication of this notice

	Folio	Certificate No.	Dist. From	Dist. To	No. of Shares
l	014444190	20078697	119341659	119341708	50
	Place · Mumba				

Date: 30/8/2021

Virianand Ramprasad Gupta Sharda Virianand Gupta

Navi Mumbai Municipal Corporation

Engineering Department

Re-Tender Notice No. NMMC/CE/B-1/134/2021-22 Name of work :- Construction of compound wall of plot no - 12 D at sector - 22 in Nerul ward.

Estimated Cost Rs. :- 32,63,353/-

Re-Tender booklets will be available on e-tendering computer system at www.nmmc.etenders.in and at www.nmmc.gov.in website of \overline{NMMC} on dt. 30 / 08 /2021. The re-tender is to be submitted online at www.nmmc.etenders.in For any technical difficulties in the e-tendering process, please contact the help desk number given on this website

The right to accept or reject any tender is reserved by the Hon'ble Commissioner of Navi Mumbai Municipal Corporation.

City Engineer

NMMC PR Adv no J692/2021

Navi Mumbai Municipal Corporation



Tips Industries Limited

CIN: L92120MH1996PLC099359

Regd. Office: 601, 6th Floor, Durga Chambers, Linking Road, Khar (W), Mumbai 400 052 Tel No.: +91-22-66431188

Fax No.: +91-22-66431189. Email: info@tips.in Website: www.tips.in

NOTICE OF 25[™] ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 25th Annual General Meeting ("AGM") of Members of the Company will be held on Tuesday, September 21, 2021 at 11:00 a.m (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM").

In accordance with general circular no. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 respectively and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 (hereinafter collectively referred to as "Circulars"), the Notice of the AGM and the Annual Report 2020-21 have been sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with Company/ Registrar and Share Transfer Agent/ their Depository Participants, as case may be. The dispatch of Notice of the AGM and the Annual Report 2020-21 through emails has been completed on August 28, 2021. Members may note that the Company will not send the physical copies of the Annual Report 2020-21 and Notice of the AGM.

Since the AGM is being held through VC/OAVM pursuant to the circulars, physical attendance of members has been dispensed with. Accordingly, the facility for appointment of proxies by the members will not be available for the AGM.

Please note that the aforesaid documents are available on the Company's website at www.tips.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the e-voting website of Central Depository Services Limited (CDSL) at www.evotingindia.com.

Notice is further given that pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the rules made thereunder and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its members the facility to exercise their right to vote at the 25th AGM by electronic means and the businesses as set out in the Notice may be transacted through remote e-voting or through e-voting system at the AGM provided by CDSL. The members may note the following:

- a) The instructions for remote e-voting, voting at the AGM and joining the AGM through VC form an integral part of the
- b) E-voting rights of the members shall be in proportion to their share in the equity capital of the Company as on the cut-off date i.e. September 14, 2021. Any person who becomes member of the Company, after dispatch of the notice and holding shares as on the cut-off date, can exercise his voting through e-voting by following procedure as specified in the Notice of the AGM.
- c) The remote e-voting period commences on September 18, 2021 at 9.00 a.m. and ends on September 20, 2021 at 5.00 p.m. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting after 5.00 p.m. on September 20, 2021.
- d) Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. Tuesday, September 14, 2021, may cast their vote either electronically during the remote e-voting period or through e-voting system at the AGM. A Member may participate in the AGM even after excising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM.
- e) The facility for voting through e-voting system shall be made available at the AGM and the members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be able to vote at the AGM through e-voting
- f) All grievances connected with the facility for voting by electronic means and participation in the AGM through VC may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058542/43.

By order of the Board For Tips Industries Limited

Bijal R. Patel Place : Mumbai Date : August 28, 2021 Company Secretary

LOST / MISPLACED

Mr. Sameer Suresh Roy Son of Late SHR Suresh Hari Roy have Lost/misplaced Fixed Deposit Certificate No: BO/4172288 of HDFC DEPOSITS.

If Any one found please contact on Address HDFC Ltd, Ramon House, H T Parekt Marg, 169, Backbay Reclamation Churchgate, Mumbai- 400020. Place: Mumbai

Date: 30-08-2021

PUBLIC NOTICE AGARWAL, SMT. ANITA NARENDRA GUPTA. Shri ANNANYA NARENDRA GUPTA and NARENDRA KUMAR GUPTA who are intend to purchase the land with structure from 1) Kamlakar Harish Chandra Patil, 2) Pramodini V Pardhi, 3 Nita Pravin Patil, 4) Kanchan Ishwar Patil 5) Kalpana Shekhar Patil with their a vested right, title, interest, possession in the property owner admeasuring area 600 Sq.mtrs. with entire structure i.e. 30 Sq. Mtrs. out of total area 5027.30 Sq.mtrs. bearing Survey No. 59, Hissa No. 3, as per 7/12 Extract, of which old CTS Number was 1728 and old 1727 amalgamated into New CTS No. 172 (part), standing thereon corresponding old CTS No. 1728 and old 1727, thereon of Village - Eksar, Taluka - Borivali (West) Mumbai - 400092

If any person's claim any right for above said property should put up their claim, right, title, interest, possession pledge lier gift, tenancy ownership or any encumbrances in any nature for the said property may please inform about their claim within 14 days from the date of this notice being published to the Advocate at the address below or else the same will be treated as waived renounced and / o elinguished in favour of my client.

RAVI K. DUBEY, Advocate H/203, Poonam Shrusthi, Nr. Latif Park Masjid, Opp. S.K. Stone, Mira bhayender Road, Miraroad (E), Date: 30/08/2021 Place: Mumba

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public by and large that we are instructed by our client, M/s Alpine Infra Properties, through its partners, 1) Mr Aniket Rohidas Mhatre, 2) Mr Anil Maghra Goyal and 3) Mr Vickash Rajendra Prasad Chowdhury to investigate their development right, title and interest and also the ownership rights of Sunil Shopping Center Co-Operative Housing Society Limited through Desai, the chairman, (2) Mr. Abdul Latif Tayebali Kazi, the Secretary and (3) Mr. Tejraj Rherumal Parekh, the treasurer, in respect of the plot of land bearing Survey No. 8A (Part) ey No 10, H. No. 1 (Part), Survey No. 10 Hissa No. 3 (Part), and Survey No. 11, Hissa No. 5 corresponding CTS No. 136/A, area admeasuring about 3624.60 Sg. Mtrs., Iving and being at Village: Andheri, Taluka: Andheri, Sub-District: Bandra, Mumbai Suburban and situated at 108-A, J. P. Road, Opp Navrang ema, Andheri (West), Mumbai – 400058. ALL PERSONS having any claim to or any are, right, title and interest against or to the Said Property by way of sale, transfer assignment, mortgage, lien, lease, trust, gift

charge, easement possession, inheritance maintenance or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned in writing, at our office address ntioned below within 15 days from the date of publication hereof, along with documentary proof in support of such claim, failing which we shall certify the ownership rights of Sunil opping Center Co-Operative Housing M/s Alpine Infra Properties, to the said property without having any reference to such claim, if any, and the same shall be deemed/considered to have been waived and/or

THE SAID PROPERTY ABOVE REFERRED TO: ALL THAT piece and parcel of plot of land bearing Survey No. 8A (Part), Survey No 10, H. No. 1 (Part), and Survey No. 10, Hissa No. 3 (Part), and Survey No. 11, Hissa No. 5 Corresponding CTS No. 136/A, area admeasuring about 3624.60 Sq. Mtrs lying and being at Village: Andheri, Taluka: Andheri, Sub-District: Bandra, Mumbai Suburban and situated at 108-A, J. P Road, Opp Navrang Cinema, Andheri (West). Mumbai - 400058 and bounded as under On or towards East : Plot bearing CTS no. 128,

On or towards West : Harkhchand Hirii Nisha On or towards North: Nalah On or towards South : Javorakash road Dated this 30th Day of August 2021

Manali Pravin Waikar. 909, The Landmark, Plot No - 26A, Sector 7. Kharghar. Navi Mumbai, Maharashtra 410210

from the publication of this notice otherwise the Flat will be transfered

PUBLIC NOTICE

that Mr. Shivaji Ďinkar Valanju Šon o

Late Mr. Dinkar Bala Valanju who

passed away on 07/08/2011 and who

was owner of a Flat i.e. Flat No.105 First Floor, area 39.49 sq. mtrs

Amisha Apartment CHS Ltd., Shree

Swami Samarth Nagar, Building

No.2, Constructed on land bearing

Survey No. 112, Hiss No. 3, 4, 5/2

Survey No. 113Part, Survey No. 114

Hiss No. 5, Survey No. 115, Hiss No

3. for transfer of said Flat in his name as he is Only Legal heirs and representative of Late Mr. Dinkar Bala Valanju along with mother Late Mrs. Damini Dinkar Valanju who passed away on 16/05/1994 and brother Late Mr. Santosh Dinkar Valanju., who passed away on 19/03/2021. Having any claim or claims against or in the said Property or any part thereof by any way nowever are hereby required to make same in writing within 7 days n the name of Mr. Shivaji Dinka Valanju., without reference to any such claims and the same will be considered as waived or abandoned. Mr. Ranjan Hasha Patil, Advocate Shop No.2, Kunti Sadan, Veel Savarkar Marg, Virar (E), Tal-Vasai, Dated: 30/08/2021

PUBLIC NOTICE

Public are hereby informed that our Client intends to purchase the Flat more particularly described in the Schedule nereunder from the present owner LINNET PROPERTIES LIMITED (CIN_U70200MH2011PLC303669) naving its registered office at One International Center, Tower-1, 4th floor S.B. Marg, Elphinstone (West), Mumbai 400013 (hereinafter referred to as the "Owner") who has represented to our client that it is the sole and absolute owner of the schedule property having inrestricted rights of alienation over the same. The owner has further represented to our client that the schedule property is free from all encumbrances of any nature hatsoever.

Notice is hereby given to the genera public that if any person, having any objection, dispute, claim, right, title, nterest, pending litigation, mortgage, charge, lien, sale, exchange gift, maintenance, possession, lease sub-tenancy, license, assignment transfer of title or other disposition of under any decree, order or award or otherwise claiming howsoever o demand or any other interest of whatsoever nature in or upon the schedule property or any part thereof, are hereby requested to inform the same in writing supported with the origina documents, along with the documentary evidence of such claim, right, title etc. to he undersigned having their office at Katariya Law Associates LLP, 8B, 24 BD Rajabahadur Compound, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai- 400001, within a period of 14 (Fourteen) days from the date of the publication hereof, failing which the claims, if any, of such persons shall be deemed to have been waived and/or abandoned.

Schedule Property

(Description of the said Flat) Flat no 1903 located on the 19th Floor in approved plan dated 22.01.2016 earing reference no SRA/ENG/2162/GS/ML/AP issued by Slum Rehabilitation Authority) of the building known as "Omkar 1973 Worli" admeasuring about 146.93 square meters carpet area. (inclusive o enclosed balcony and door iams etc attached thereto all internal walls pillars i any) together with area of 189.27 square meters for provision for deck, service slab etc. alongwith 3 car parking spaces on the podium/stilt/basement leve constructed on land bearing Cadastra Survey no. 2/914, 4/914, 914, 3/914 1/914 915 1A/913(part) 913(part) and 286(part) admeasuring 14501.93 square neters or thereabout of Lower Pare Division, Worli within the registration Sub-District of Mumbai City and Suburban and bounded as under: On or towards North: Proposed 22.80 meters wide DP Road CS No. 286 (part);

On or towards South: Rehab Plot: On or towards East: Century Mills: On or towards West: Proposed 12.20 meters wide DP Road CS no. 286(part).

Dated this 30th day of August 2021

at Mumbai. Mahtab Lalit Katariya Katariya Law Associates LLP

PUBLIC NOTICE

All members and their constituents are hereby informed that the following member has been declared as defaulter and expelled by the Exchange w.e.f. August 26, 2021 pursuant to its defaulter declaration and expulsion by another excl

202. parodant to no donation deciding of any officers by another exertainge.								
SEBI Registration Number	Name of the Member	Date of Defaulter declaration and Expulsion	Member's Correspondence Address					
INZ000031334	Grovalue Commodity Private Limited	August 26, 2021	Unit No 3, Enterprise Centre, Off Nehru Public Road, Vile Parle (East), Mumbai- 400057 Maharashtra					

m the date of this notification All complaints/claims received by the Exchange against the above named entity will be dealt with in accordance with the directives of the SEBI and Rules, Bye-Laws, Regulations and procedures of the Exchange. The maximum amount of

The constituent(s) of the aforesaid entity are hereby advised to lodge their clain

(as per prescribed claim form), if any against the said entity within 90 (ninety) days

compensation available against a single claim of an investor, if payable out of Investor Protection Fund would be the actual unsettled portion of the claim or Rs.5.00 lakh, whichever is less.

The constituents may write to Investor Services Centre (ISC) department, National Commodity and Derivatives Exchange Ltd, Ackruti Corporate Park, LBS Marg, Kanjurmarg (W), Mumbai 400 078 or email at ig@ncdex.com.



For National Commodity and

POSSESSION NOTICE (For Immovable Property) Rule 8-(1)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Financ t.d.) (IIFL-IHFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and wereise of powers conferred under section 13(12) lead with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 used a Deman Notice was issued by the Authorised Officer of the company to the borrower / co-borrewers mentioned herein belor epay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower har elay the amount menumber in the notice winning or days inform cate or receipt to the said ratter. He roll over making talled to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned ha akken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 134, he said Act read with Rule 8 of the said rules. The borrower in particular and the public in general are hereby cautione not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of IIFL HFL for an amount mentioned herein under with interest thereon.

he borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, If the borrower clears the dues of the "IIFL-HFL

old or transferred by "IFL-HFL" and no further step shall be taken by "IIFL-HFL" for transfer or sale of the secured assets.								
Name of the	Description of secured asset		Date of	Date of				
Borrower(s) / Guarantor(s)	(immovable property)	Prospect No. 887745 Rs. 16,83,383/-	Demand Notice	Possession				
Mr. Bharat Hirabhai	All that piece and parcel of the	(Rupees Sixteen Lakh Eighty Three	10-June-2021	27-Aug-2021				
rajapati, Mrs. Mital	property being: Flat No.F-667,	Thousand Three Hundred Eighty						
		Three Only), Prospect No. 840930		1				
		Rs. 73,05,138/- (Rupees Seventy						
Prospect No.	Kandivali E, Poisar, Mumbai,	Three Lakhs Five Thousand One						
87745, 840930)	400101, Maharashtra India.	Hundred Thirty Eight Only)						
or further details	please contact to Authoris	sed Officer at Branch Office:	BM6238>30	6-310, 3rd				

Floor, Parikh Commercial Centre, Premium Park, Bolinji Agashi Road, Above OTW Hotel, Virar (West) - 401303 and/or Corporate Office: IIFL Tower, Plot No. 98, Phase-IV, Udyog Vihar, Gurgaon, Harvana.

Sd/- Authorised Officer For IIFL Home Finance Limite

NOTICE **TATA STEEL LTD**

REGD OFFICE : BOMBAY HOUSE 24 HOMI MODY STREET, MUMBAI-400001 Notice is hereby given that the certificates for the under mentioned securities of the Company have been lost / mislaid and the holder of the said securities / applicant has applied to the Company to issue duplicate certificates. Any person who has a claim in respec of the said securities should lodge such claim with the Company at its registered office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate share certificates without further intimation. Name of the holder Mamta Bhaiya, Kind of Securities 8 Face Value: Equity Shares of Rs.10/each No of Securities: 36 Distinctive Nos 328008201-328008215 & 268208806-268208826.

Place: Gondiva, Maharashtra Date : 30 August 2021 Applicant: Mamta Bhaiya





Insight Out





bsindia

business-standard.com

कोरोना चाचण्यांत घट ठाणे, दि. २९, (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असतानाच, एकीकडे कोरोना चाचण्यांच्या संख्येतही घट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सद्यःस्थितीला कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे चाचण्यांचे प्रमाण घटले असल्याचा दावा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. सध्या कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील नातेवाईकांच्या तसेच लक्षणे असलेल्या व्यक्तींच्याच करोना चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली असून टाळेबंदीच्या नियमांमध्ये शासनाने शिथिलता आणली आहे. ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये रात्री १० वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात करोना प्रादुर्भाव कमी झाला असून सद्यःस्थितीला दिवसाला २०० ते २५० रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांच्या नातेवाईकांची तसेच ज्यांना लक्षण आहेत असे नागरिक सध्या करोना चाचणी केंद्रावर चाचणी करण्यासाठी येत आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी आणि ठाणे ग्रामीण या क्षेत्रातील खासगी आणि शासकीय केंद्रांवर कोरोना चाचण्या करण्यात येतात. जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यामध्ये १५ ते २०

बनावट कागदादारे लसीकरणाचा प्रयत्न

हजार नागरिकांच्या करोना

होत्या. त्यामध्ये ३०० ते ४००

तर, ऑगस्ट महिन्यात पाच

ते दहा हजार नागरिकांच्या

कोरोना चाचण्या करण्यात

येत असून त्यामध्ये १५० ते

आढळून येत आहेत. करोना

प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे

येणाऱ्यांची संख्या घटली

आहे. यामुळे जिल्ह्यातील

खासगी तसेच शासकीय

केंद्रे बंद झालेले दिसून

येत आहे. असे असले

तरी कल्याण-डोंबिवली

उल्हासनगर आणि नवी

मुंबई शहरात अधिक

प्रमाणात चाचण्या होत

असल्याचे पाहायला मिळत

असे काही कोरोना चाचणी

चाचणीसाठी केंद्रांवर

२५० करोनाबाधित रुग्ण

चाचण्या करण्यात येत

रुग्ण आढळून येत होते.

ठाणे, दि. २९, (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. रुग्णालयात लसीकरण करण्यापूर्वी नागरिकांना केसपेपर काढावा लागतो. शिक्का आणि स्वाक्षरी तपासून नागरिकांना लस दिली जाते. दरम्यान, गुरुवारी दोन जण रुग्णालयाच्या नावाचे बनावट केसपेपर तयार करून त्यावर रुग्णालयाचा बनावट शिक्का आणि स्वाक्षरी करुन लस घेण्यासाठी आले होते. लसीकरण करणाऱ्या परिचारिका शलाका पावसकर यांनी त्यांचे केसपेपर तपासले असता ते बनावट असल्याचे आढळून आले. यानंतर, रुग्णालय प्रशासनाने त्या दोघांची चौकशी केली असता त्यांनी हे केसपेपर बनावट असल्याची कबुली दिली. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने ठाणे पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे पत्र दिले आहे. त्यानुसार, पोलिसांनी

या प्रकरणी कारवाई सुरू

केली आहे.

मी खाली सही करणार कर्तारसिंग किशनसिंग उभी वय ६९ वर्षे रा. रूम नं. ७०२, ए-विंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन को.ऑ.सो.रॉयस गॅलेक्सी, गंधारे, कल्याण(प). वर रहात असलेल्या फ्लॅटचे या पुर्विचे मालक अमर गोकुळ पाटील यांच्या नावे असलेले रूमचे ॲग्रीमेंट पेपर २०.०८.२०२१ रोजी राहते घरामध्ये हरवले आहे, त्याची तकार ठाणे अंमलदार, खडकपाडा) पोलिस स्टेशन मध्ये मिसिंग रजि नं. ८४५/२०२१ दि. २७/०८/२०२१) कडे दाखल केली आहे. सबब सदरचे कागदपत्र कुणालाही आढळल्यास नमुद पत्त्यावर प्रदान करावे

हरवले आहे

कर्तारसिंग किशनसिंग उभी रूम नं. ७०२, ए-विंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन को.ऑ.सो.रॉयस गॅलेक्सी गंधारे, कल्याण(प).

जाहीर सूचना

जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. म्हाडाद्वारे श्री. अनंत रामचंद पाटील यांन खोली क्र.बी-५, चारकोप(१) श्री सदन को-ऑप हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.४३१, आरएससी . ४३, सेक्टर ४, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ २५ चौ.मी. या जागेबाबर वेतरीत वाटप पत्र माझे अशील **श्रीमती रागिन** मुलचं शर्मा यांच्याकडून हरवले/गहाळ झाले आहे. याबाबत चारकोप पोलीस ठाणे येथे तक्रार क्र.१८०२/ १०२१ नोंद करण्यात आली आहे. जर कोणा व्यक्ती ो सापडल्यास किंवा कोणताही अधिकार, हक्क दावा किंवा हित किंवा आक्षेप असल्यास[°] त्यांर्न खालील स्वाक्षरीकर्ता **ॲड. उमेश व्ही. जाधव** यांन खोली क्र.४३/२५३, चारकोप(१) आमंत्रण कोहौसोलि., सेक्टर क्र.२, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ येथे सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत संपर्क करावा अन्यथा असे समजले जाईल की, वाटप पत्र हे हरवले आहे आणि याकरिता त्यांचे आक्षेप त्याग केलेले आहेत. सही / –

श्री. उमेश विजय जाधव वकील उच्च न्यायालय दिनांक: ३०.०८.२०२१

PUBLIC NOTICE

Notice is hereby given through my client MR MAHENDRA PARBAT DALVI who is the owner of Fla No. 605, SIXTH Floor, A wing, VASTU SHRUSTI CO OP. HSG. SOC. LTD., Near Rawal Nagar, Cabin Road Bhayandar (East), Tal & Dist-Thane-401105 and now he is selling the above said flat to any interested Purchaser or Buyer. M/S. VASTU SANKALP had solo the said Flat to MR. PARBAT BABURAO DALVI MRS. NIRMALA PARBAT DALVI by Agreement fo sale dated 24.02.2009. MR. PARBAT BABURAC DALVI expired on 02.11.2011 AND MRS. NIRMAL PARBAT DALVI expired on 13.01.2021. After the dea of the above said deceased they have left behind of the Above said deceased they have left behind of the Above Said deceased they have left behind of the Above Said deceased they have left behind of the Above Said deceased they have left behind of the Above Said deceased they have left behind of the Above Said deceased they have left behind of the Above Said deceased they have left behind of the Above Said deceased they have left behind of the Above Said deceased they have left behind of the Above Said deceased they have left behind of the Above Said deceased they have left behind of the Above Said deceased they have left behind of the Above Said deceased they have left behind of the Above Said deceased they have left behind of the Above Said deceased they have left behind of the Above Said deceased the Above S PARBAT DALVI (Son) 4. MR. SUDHAKAR PARBA DALVI (Son) 5. MR. RAJENDRA PARBAT DALVI (So s their only legal heirs and By way of Release Dec ated 20.04.2021, 1. MR. JAYWANT PARBAT DAL . MR. MADAN PARBAT DALVI 3. MR. SUDHAKA PARBAT DALVI 4. MR. RAJENDRA PARBAT DALV nave released their shares, rights, title and interest the said flat in favour of MR. MAHENDRA PARBA DALVI to transfer the said flat in his name. Thereafte MR. MAHENDRA PARBAT DALVI became the own of the flat premises and The society has transferred t said flat in his name. If any person has any objecti against my client over sale of the above said proper r regarding legal heirs of the above property through laim of sale, transfer, heirship, mortgage, lease, title lterest etc. then such person should raise her/his/thei laims or objection through written documents alor with proofs thereof to undersigned within 14 days fro the date of publication of this advertisement/ notice
After 14 days no claim shall be considered and then me client will proceed further for Sale/transfer of proper n the name of any interested Purchaser or Buyer

R.L. Mishra
Date: 30/08/2021 Advocate, High Court, Mumb
Off. No. 23, 1 st Floor, Sunshine Height, Near Railway Static
Nallasopara (E), Dist-Palghar-401 209.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, RASHIDA FIDAHUSAIN TILAWADWALA, a membe of Madhuvan Park B & C Co-Op. Hsg Society Ltd, having address at Madhuvar Park, N H School Road, Near Western Park holding 50% shares in Flat No. B/001, in the building of the society, died on 26/02/202 and her nephew MR MUSTAFA SHAMOON MALA applied for 50% membership of the ociety against the said flat.

That as per Bye Laws of the society ereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital/property of the society within period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of share and capital/property of the society. If no claims objections are received within the period rescribed above, the society shall be free o deal with the shares and interest of the eceased member in the capital/property o the society in such manner as is provided under the bye-laws of the society. Objector shall give their written objection and contact Secretary/ Chairman of the society or the undersigned from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

SBS LEGAL Saroj B Sharma (Advocate High Court) B/07, Jai Poonam Nagar CHS Ltd, Near Deepak Hospita<mark>l</mark>, Mira Bhayander Rd Bhayander (E) Thane 401105 Date: 30/08/202

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, GELJI PARBAT PATEL, a member of Vidhi Co-Op Hsg. Society Ltd, having address at Near Deepak Hospital, Behind Snow White Building, Mira Bhayander Road, Bhayande (East) - 401105, Dist. Thane and holding fla No. G-1 in the building of the society, died on 26/11/2019 and his wife MRS PUNJI GELJ PATEL applied for 100% membership of the society against the said flat.

That as per Bye Laws of the society ereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital/property of the society within period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims objections are received within the period rescribed above, the society shall be fre o deal with the shares and interest of the deceased member in the capital/property o the society in such manner as is provide under the bye-laws of the society. Objectors shall give their written objection and contact Secretary/ Chairman of the society or the undersigned from the date of publication o he notice till the date of expiry of its period.

SBS LEGAL Saroj B Sharma (Advocate High Court) B/07, Jai Poonam Nagar CHS Ltd, Near Deepak Hospital, Mira Bhayander Rd Bhayander (E) Thane 401105 Date: 30/08/202

जाहीर सूचना

परिशिष्ट १६ (उप-विधी क्र.३४ अन्वये) . नोसायटीच्या भांडवल/मालमत्तेमधील मयत सदस्याचे शेअर व हित हस्तांतरणास दावा किंवा आक्षेप मागविण्याच्या['] सूचनेचा नम्ना.

श्रीमती शाह बानु जाफर खान या भक्ती पार्क-ऑर्चिड को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: आयमॅक्सजवळ, आणिक-वडाळा लिंक रोड, वडाळा पुर्व मुंबई, महाराष्ट्र-४०००३७ या सोसायटीच्या सदस्या होत्या आणि सोसायटीच्या इमारतीमधील -फ्लॅट क्र.६०३ च्या धारक आहेत. यांचे कोणतेही वारसदार न नेमता **१८.०५.२०२१** रोजी निधन झाले. सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्य प्रसिध्दीपासन दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्या शेंअर्स व हितसंबंधाच्या दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्य गुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत . गागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकर्ळ असेल. जर सोसायटीच्या भाँडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील ारतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत द्मवेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर . सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत स.११.०० ते द.१.०० रम्यान उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करिता भक्ती पार्क-ऑर्चिड को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड अध्यक्ष/सचिव

ठिकाण: मुंबई

दिनांक: ३०.०८.२०२१

श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ए२, २रा मजला, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६२९१८११, वेबसाईट:www.sgtl.in, ई-मेल:sgtl2008@gmail.com, CIN:L27100MH1986PLC041252

३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बृधवार, नप्टेंबर. २०२१ रोजी स.११.००वा. कंपनी कायदा २०१३ च्या लाग तरतदी सहवाचिता एमसीए परिपत्रक क.१४ २०२० दि.८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दि.५ मे, २०२० आणि ०२/२०२ दे १३ जानेवारी २०२१ च्या पर्ततेनसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दकशाव्य स्वरुपाने (ओएव्हीए मार्फत होणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३५व्या वार्षिव प्तर्वसाधारण सभेनिमित्त २३ सप्टेंबर, २०२१ ते २९ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील

. १५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या <u>www.sgtl.in</u> आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसइ लेमिटेड <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे

त्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाही त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करावे. डिमॅट स्वरुपात भागधारण भसणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे संपर्क करून ई-मेल नोंद करावेत आणि ास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई–मेल निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी बिगशेअर तर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांचे i<u>nvestor@bigshareonline.com</u> मेलवर किंवा ३५व्या एजीएम सूचनेत जोडलेले ई-पत्र व्यवहार नोंदणी प्रपत्र पुर्णपणे भरून <u>investor@bigshareonline.com</u> ई-

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य किंवा ज्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांना खाली। प्रक्रियेचे पालन करून एजीएम दरम्यान ई-वोटिंग मार्फत किंवा रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देता येईल.

- वास्तविक भागधारकांकरिता: फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यक तपशील आमचे आरटीए बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांच्य investor@bigshareonline.com मेलवर पाठवावे.
- डिमॅट भागधारकांकरिता: डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल १६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाचे प्रत, पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यक तपशील आमचे आरटीए बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांच्या investor@bigshareonline.com मेलवर पाठवावे.

आमचे आरटीए सीडीएसएलसह समन्वय साधतील आणि वर नमुद भागधारकांना लॉगइन परिचयपत्रे देतील . –वोटिंग प्रक्रिया व पद्धतीकरिता सदस्यांनी कंपनीच्या ३५व्या एजीएम सूचनेचे टीप क्र.२२ मध्ये नमुद माहितीचा संदर्भ घ्यावा. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास सदस्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com कडे ई-मेल करावा किंवा द्र.०२२-२३०५८७३८ व ०२२-१३०५८५४२/४३ वर संपर्क करावा.

श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेडकरिता सही/

कुमारी रचन

ठिकाणः मुंबई

दिनांकः २९.०८.२०२१

KisaN

किसान मोल्डिंग्ज लिमिटेड CIN: L17120MH1989PLC054305

नोंदणीकृत कार्यालय: टेक्स सेंटर, के विंग, ३रा मजला, २६ए, चांदिवली रोड, साकीविहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई–४०००७२. दूर.:०२२–४२००९१००/९२०० फॅक्स:०२२–२८४७८५०८, वेबसाईट:www.kisangroup.com ई-मेल:cs.kisan@kisangroup.com

किसान मोल्डिंग्ज लिमिटेडची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा

येथे सूचना देण्यात येत आहे की, किसान मोल्डिंग्ज लिमिटेड (कंपनी) ची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.३०वा.भाप्रवे ३२व्या एजीएमच्या सूचनेत नमुद विषयाँवर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी कायटा) सहकार मंत्रालयादारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दि.८ एप्रिल २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र २०/२०२०, दि.५ मे, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ एमसीए परिपत्रके), भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/ एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० व परिपत्रक क्र.सेबी/ . एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१ (सेबी परिपत्रक) लिस्टींग रेग्युलेशन) च्या पुर्ततेनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल

३२व्या एजीएमच्या सूचनेचे विद्युत प्रती, ई-वोटिंगकरिता प्रक्रिया व माहिती आणि वार्षिक अहवाल २०२०-२१ ज्या सदस्यांचे ई-मेल आरटीए, कंपनी किंवा डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना २७ ऑगस्ट, २०२१ रोजी पाठविण्यात आले आहे.

ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी डिपॉझिटरी सहभागीदारकडे डिपॉझिटरीमार्फत विद्यत स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांर्न कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) कडे <u>cs.kisan@kisangroup.com/</u> rnt.helpdesk@linkintime.co.in वर विनंती पाठवावी

. ३२व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२०–२१ कंपनीच्या <u>www.kisangroup.com</u> बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार एजीएमनिमित्त बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ ते बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी सदस्य नोंद पुस्तकात/लाभार्थी मालकांच्या यादीत ज्या सदस्यांची . गुवे नमूट आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंगने विदात स्वरुपात किंवा एजीएममध्ये ई-वोटिंगने त्यांचे मत देण्याचा अधिकार असेल. ई-वोटिंग प्रक्रियेची माहिती आणि पद्धत वास्तविक स्वरुपात भागधारणा . असणारे सदस्य किंवा ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना ई-वोटिंगने त्यांचे मत देता यावे याची प्रक्रिया ३२व्या एजीएम सूचनेचा भाग म्हणून देण्यात येईल.

किसान मोल्डिंग्ज लिमिटेडकरित सही/-

ठिकाण: मुंबई

खुशबु जालन कंपनी सचिव व सक्षम अधिकारी (आयसीएसआय सदस्यत्व क.४०८५३)

OMEGA INTERACTIVE TECHNOLOGIES LIMITED Corporate Identification Number (CIN): L67120MH1994PLC077214

Regd. Office: 402, 4" Floor, Vaastu Darshan, "B" Wing, Azad Road, Andheri (East), Mumbai-400 069.
T: 022 6555 5215 | E: omegainteractive.technologies@gmail.com | www.omegainteractive.net

NOTICE OF 27TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 27th Annual General Meeting ('AGM') of the Members of Omega Interactive Technologies Limited (the 'Company') is scheduled to be held on Friday September 24, 2021 at 3:00 PM (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM only through e

The AGM will be held only through VC / OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and circulars dated May 5, 2020, April 8, 2020, April 13, 2020 and Januan 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020 Facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM.

Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or NSDL ("Depository") and will also be available on the Company's website https://www negainteractive.net and website of the BSE Limited at www.bseindia.com

Any Member holding share(s) in physical mode can register their e-mail ID by following nstructions provided in the Notice and any Member holding share(s) in Demat Form car register/update e-mail address with their respective Depository Participants "DPs". he Company has engaged the services of NSDL as the authorized agency for conducting of the

e-AGM and for providing e-voting facility. Members can cast their vote from 9:00 A.M. (IST) Tuesday, September 21, 2021 to 5:00 P.M. (IST) on Thursday, September 23, 2021. At the end of remote e-voting period, the facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not ready cast their vote. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast

Only those members, whose names are recorded in the Register of Members or in the Register o Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the depositories as on the 'cut-off date' i.e. **Friday, September 17, 2021** only shall be entitled to avail the facility of remote e-

Members who are holding shares in Physical Form or who have not registered their e-mai address with the Company / Depositories or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the 'cut-off date' i.e. **Friday, September 17, 2021**; may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.inproviding Folio no. / DP ID and Client ID.

Further Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015 the Register of Members and Share Transfer Books will remain closed from September 18, 2021 to September 24, 2021 (both days inclusive). Queries/grievances, if any, with regard to e-voting, may be addressed to the Company Secretary

through e-mail at omegainteractive.technologies@gmail.com.or call at 022 6191 9200 OR may please visit Help and FAQs section available at NSDL's website www.evoting.nsdl.com For Omega Interactive Technologies Limited

Shonette Misquitta Place: Mumbai Date: 30.08.2021

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'



नोंदणीकृत कार्यालय व फॅक्टरी पत्ता: प्लॉट क्र.४१/३ व ४१/५, गाव लोहोप, लोहोप चौक रोड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, महाराष्ट्र-४१०२०२. ई-मेल: tulaseebio@gmail.com

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

पाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत की **तुळशी बायो-इथनॉल लिमिटेड** (कंपनी)च्या सदस्यांची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा **शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१** रोजी दु.१२.३०वा. ऑडिओ व्हिडीओ किंवा इतर दुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल (सभा).

सभा बोलावण्याच्या सुचनेसह वित्तीय वर्ष २०२०–२०२१ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना त्यांच्या ई–मेलवर विद्युत स्वरुपात

सभेच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२०–२०२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे आणि सभेच्या तारखेपर्यंत कार्यालयीन वेळेत शनिवार, रविवार व सार्वजनिक रजा वगळून सर्व कामकाजाच्या दिवशी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात उपलब्ध आहेत. कंपनीने विद्युत स्वरुपाने सभेत मंजूर करावयाचे नियोजित ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना मुविधा दिलेली आहे (ई-वोटिंग). सदस्यांना सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन (रिमोट ई-वोटिंग) विद्युत स्वरुपाने सदस्यांना मत देता येईल. कंपनीने ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल)ची सेवा नियुक्त केली आहे.

ई-वोटिंगबाबत पत्र व्यवहार सभेच्या सूचनेसह सदस्यांना पाठविण्यात आली आहे. रिमोट ई-वोटिंग सुविधा बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. रिमोट ई-वोटिंग समाप्त झाल्यानंतर पुढे रिमोट ई-वोटिंग सुविधा बंद केली जाईल. नोंद दिनांक अर्थात १८ सप्टेंबर, २०२१ रोजी सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद

> तुलसी बायो-इथेनॉल लिमिटेडकरिता सही/-

तिकाण : रायगड दिनांक: ३०.०८.२०२१ कपिल ललितकुमार नागपाल व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०१९२९३३५

District Deputy Registrar, Co-op Societies, Mumbai City (3) Competent Authority

Under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963, MHADA Building, Ground Floor, Room No.69, Bandra (E), Mumbai – 400 051

Public Notice in Form XIII of MOFA [Rule 11 (9) (e)] Before the Competent Authority Application No. 136 of 2021

Shivalik Co-operative Housing Society Limited Off. Military Road, Marol, Andheri (East), Mumbai – 400 059 ..Applican

. M/s. MONARCH ENTERPRISES,

आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा उपलब्ध होईल.

a Proprietorship Firm, Prop. MRS. SARALA MOHAN AGARWAL, the Developers 601, Elecon Arcade, Andheri Kurla Road,

 $Marol\,Naka, Andheri\,(East), Mumbai\,-\,400\,059.$ Another Address: Shivai Plaza, 610, Marol Co-op Industrial Estate

Gamdevi, Marol, Andheri (East), Mumbai 400059.2 . MR. MOHMED SALIM SHAIKH, Land Owner,

Ashiana, Chaimatpada, Marol, Andheri (East), Mumbai - 400 059

2. The Hon' Secretary / Chairman. Shivalik C Wing Co-Operative Housing Society Limited Plot No. 3, Off. Military Road, Marol,

.....Respondent Andheri (East), Mumbai - 400 059

PUBLIC NOTICE Take the notice that the above application has been filed by the Applicant under section 11 of the Maharashtra Ownership Flats [Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer] Act, 1963 and under the applicable Rules against the

Respondents above mentioned. The Applicant has prayed for grant of Deed of Conveyance of the Land admeasuring 2095.60 sq. mtrs., bearing Plot No. 3. CTS No. 155/3 [Old CTS No. 270 (Part) & 272], Survey No. 8 (Part), Village - Marol Taluka – Andheri, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban Situated at Off. Military Road Marol, Andheri (East), Mumbai - 400 059, there about so long with the Building standing there on in favour of the Applicant Society

B) The hearing in the above case has been fixed on 09-09-2021 at 3.00 p.m 4) The Promoter/s / Developer/s / Respondent/s and their legal heirs any, or any person / authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on **09-09-2021** at 3.00 p.m. before the undersigned together with any documents, he she / they want/s to produce in support of his / her / their objection claim / demand against the above case and the applicant/s is / are advised to be present at the time of hearing to collect the written reply, i

5) If any person/s interested, fail to appear or file written reply as required by this notice the guestion at her / their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order / certificate / judgment is passed against the such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.

SEAL Place : Mumbai Date: 30/08/2021

any filed by the interest parties.

Sd/-For District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority u/s. 5A of the MOFA, 1963

एस्ट्रेला बॅटरीज लिमिटेड

रीआयएन:यु९९९९एमएच१९३९पीएलसी००३०३१ **नोंदणीकृत कार्यालय:** युसफ इमारत, वीर नरीमन रोड, फोर्ट, मुंबई–४००००१ ई-मेल:ebl@smitaindia.com, दूर.:०२२-२२८४२७९०

८२वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंगबाबत सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **एस्ट्रेला बॅटरीज लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ८२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.३०वा.भाप्रवे कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी आणि परिपत्रक दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व दिनांक १३ जानेवारी, २०२१ (यापुढे एमसीए परिपत्रक) नुसार ८२व्या एजीएममध्ये नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) होणार आहे.

वर नमुद परिपत्रकांच्या पूर्ततेनुसार ८२व्या एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालाच्या विद्यत प्रती ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद्र आहेत त्यांना वास्तविक व विद्युत स्वरुपात पाठविले आहेत. ८२व्या एजीएम सुचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच वार्षिक सर्वसाधारण

ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांच्याकरिता एजीएम सूचना/वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी आणि/किंवा सदर सूचनेत नमुद ठरावांवर ई–वोटिंगकरिता परिचयपत्रे प्राप्त करण्यासाठी ई-मेल नोंद करण्याची पद्धत:

- वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की. त्यांनी त्यांची भागधारणा डिमॅट स्वरुपात रुपांतर करावी. सदस्यांनी कंपनी किंवा कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी मे. बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (बिगशेअर) कडे या संदर्भात
- ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांच्याद्वारे वास्तविक स्वरूपात भागधारणा असल्यास लिक इनटाईमकडे आणि विद्युत स्वरपात भागधारणा असल्यास त्यांचे डीपीकडे ई-मेल नोंद करावेत.

४. रिमोट ई-वोटिंगने (विद्युत स्वरुपात) मत देण्याची पद्धत:

- रिमोट ई-वोटिंग प्रणालीने एजीएम सूचनेत नमुद विषयावर सदस्यांना त्यांचे मत देता येईल आणि व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही त्यांना एजीएममध्ये ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. एजीएमकरिता रिमोट ई-वोटिंग सुविधेसाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडची सेवा नियुक्त केली आहे. ई-वोटिंग कालावधी व एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंगने मत देण्याकरिता सविस्तर
- प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे, जे कंपनीच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवरही उपलब्ध आहे.
- वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात नोंद दिनांक बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता येईल. वार्षिक अहवाल वितरणानंतर आणि पुस्तक बंद करण्यापुर्वी जर कोणी सदस्यांनी शेअर्स घेतली असतील त्यांनी विद्युत स्वरुपाने मत देण्याच्या अधिकाराकरिता युजरआयडी व पासवर्ड वितरणासाठी कंपनीकडे संपर्क करावा. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त २३ सप्टेंबर, २०२१ ते २९ सप्टेंबर, २०२१
- (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद तेवण्यात येतील मंडळाच्या आदेशान्वये

ठिकाण : मुंबई

Company Secretary

दिनांक: २८.०८.२०२१

एस्ट्रेला बॅटरीज लिमिटेडकरिता सही/

एच.आर. जैन पर्णवेळ संचालक

ठिकाणः मुंबई

दिनांकः २८ ऑगस्ट, २०२१

श्री कृष्णा डेव्हकॉन लि.

नोंदणीकृत कार्यालय: ''श्री कृष्णा'' ८०५/८०६, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट समोर, न्यू लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५३, (महाराष्ट्र).

कॉर्पोरेट कार्यालय: एमझेड-१-२, स्टारिलट टॉवर, २९, वाय.एन.रोड, इंदोर-४५२००७, (म.प्र).फोन: (मुंबई) ०२२-२६७३२९४०, इंदोर: ०७३१-४०४१४८५ ईमेल:shrikrishnaelectra@hotmail.com वेबसाईट:http://shrikrishnadevconlimited.com सीआयएन: एल६७१९०एमएच१९९३पीएलसी०७५२९५

२७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सदस्यांना सुचना

याद्वारे नोटीस दिली गेली आहे की, श्री कृष्णा डेव्हकॉन लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.१२.१५वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा) सहवाचिता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स २०१५) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल. २०२०. सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/ २०२० दि.१३ एप्रिल. २०२०. सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे. २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी. २०२१ (यापढे संयक्तपणे एमसीए परिपत्रके) आणि सेबीदारे वितरीत परिपत्रक क मेबी /एचओ /मीएफदी /मीएमदी १ /मीआयआर /पी /२०२० /७९ दि १२ मे २०२० नुसार सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

एजीएम सुचना व वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांच्याकडे नोंद आहेत त्यांना एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानसार विद्यत स्वरुपाने पाठविली आहे. यापढे सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारमार्फत डिपॉझिटरीकडे त्यांचे विद्यत धारणाबाबत बँक तपशील, मोबाईल क्रमांक व ई-मेल नोंद करावा वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनी निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.कडे rnt.helpdesk@linkintime.co.in वर आवश्यक तपशील जसे नाव, फोलिओ क्र, स्कॅन प्रमाणपत्र, आयडी पुरावा इत्यादीसह ई-मेल पाठवून त्यांचे ई-

एजीएम सुचना तसेच वार्षिक अहवाल कंपनीच्या http://shrikrishnadevconlimited.com, सीडीएसएलच्या www.evotingindia.com व बीएसई लिमिटेडच्या http:// www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध असून पुढील चौकशीकरिता सदस्यांनी कंपनी निबंधकांकडे संपर्क करावा.

यापुढे सदस्यांना एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने किंवा रिमोट ई–वोटिंगकरिता माहिती/पद्धती आणि -वोटिंग प्रणालीमार्फत विषयावर त्यांचे मत देण्याची संधी देण्यात येईल आणि वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांकरिता किंवा ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांच्याकरिता ई–वोटिंग लॉगइन परिचयपत्रे प्राप्त करण्यासाठी माहिती सूचनेत नमुद आहे.

वरील माहिती ही कंपनीच्या सदस्यांच्या माहिती व लाभाकरिता प्रसिद्ध केली आहे. तसेच एमसीए

परिपत्रक व सेबी परिपत्रकाच्या पुर्ततेनुसार प्रसिद्ध केली आहे.

श्री कृष्णा डेव्हकॉन लिमिटेडकरीत सुनील कुमार जैन

व्यवस्थापक संचालक

दिनांक : २८ ऑगस्ट, २०२१

िप्स इंडस्ट्रिज लिमिटेड नांदणीकृत कार्यालयः ६०१, ६वा मजला, दुर्गा चेंबर्स, लिंकिंग

tips.in रोड, खार (प), मुंबई-४०००५२. द्र.क्र.: ९१-२२-६६४३११८८, फॅक्स: ९१-२२-६६४३११८९ ई-मेलः info@tips.in वेबसाईट:www.tips.in **CIN:** L92120MH1996PLC099359

२५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.००वा. भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल.

कारपोरेट कार्य मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०,२०/२०२० व ०२/२०२१ दि. ८ एप्रिल, २०२०, दि. १३ एप्रिल, २०२० व दि. ५ मे, २०२० आणि दि. १३ जानेवारी, २०२१ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१ /सीआयआर/पी/२०२०/७९ दि. ५ मे, २०२० आणि परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/ २०२१/११ दि. १५ जानेवारी, २०२१ (परिपत्रक) नुसार आणि एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२०-२१ ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/त्यांचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना फक्त विद्युत स्वरुपात पाठवले गेले आहेत. एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९–२० पाठविण्याची प्रक्रिया कंपनीने २७ ऑगस्ट, २०२१ रोजी पुर्ण केली आहे. **सदस्यांनी** | कृपया नोंद घ्यावी की , वार्षिक अहवाल २०२०–२१ व एजीएम सूचनेची वास्तविक

प्रत कंपनीकडून पाठवली जाणार नाही. उपरोक्त परिपत्रकानुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम होणार असल्याने सदस्यांची वास्तविक उपस्थिती खारीज करण्यात आली आहे. तद्नुसार सदस्यांकडून प्रॉक्सी नियुक्तीची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध असणार नाही

कृपया नोंद असावी की, उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या www.tips.in आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवरही उपलब्ध आहेत.

यापुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ नुसार कंपनीने सीडीएसएलद्वारे देण्यात येणाऱ्या एजीएममध्ये ई-वोटिंग प्रणालीमार्फत किंवा रिमोट ई-वोटिंगने सूचनेत नमुद विषय विमर्षीत केले जातील आणि विद्युत स्वरुपाने २५वी एजीएममध्ये मत देण्याचे सदस्यांना सुविधा दिली जाईल. सदस्यांनी खालील नोंद घ्यावी:

- अ) रिमोट ई-वोटिंग, एजीएममध्ये मतदान आणि व्हीसीमार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता माहिती एजीएम सूचनेचा एक अविभाज्य भाग आहे.
- ब) नोंद दिनांक अर्थात १४ सप्टेंबर, २०२१ रोजी कंपनीचे समभाग भांडवलातील त्यांचे शेअर्सच्या सरासरीवर सदस्यांचे ई-वोटिंग अधिकार असतील. सूचना वितरणानंतर कंपनीचे सदस्य झालेले आणि नोंद तारखेला भागधारणा घेतलेल्या व्यक्तींने एजीएम सूचनेत नमुद प्रक्रियेचे पालन करून ई-वोटिंगमार्फत त्यांचे मतदान करावे.
- क) रिमोट ई-वोटिंग कालावधी १८ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि २० सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. २० सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा.नंतर मतदानाकरिता सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल.
- ड) नोंद दिनांक अर्थात मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या कंपनीच्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंग कालावधी दरम्यान विद्युत स्वरुपाने किंवा एजीएममध्ये ई-वोटिंग प्रणालीने मत देण्याचा अधिकार असेल. रिमोट ई-वोटिंगने मत दिल्यानंतरही सदस्यास एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही.
- ई) ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध असेल आणि एजीएममध्ये उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही त्यांना ई-वोटिंग प्रणालीने एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार
- फ) विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत आणि व्हीसीद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता सुविधेबाबत काही तक्रारी असल्यास त्या श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल), सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस्, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क करावा ०२२-२३०५८५४२/३.

मंडळाच्या आदेशान्वये

टिप्स इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता

बिजल आर.पटेल

कंपनी सचिव